



Bharatiya Jain Sanghatana

Sujalam Suphalam Latur

District-wide Water Resource Development Program



ANNUAL REPORT 2018-19

Gratitude

Shri G. Sreekanth, IAS
District Collector, Latur



Bharatiya Jain Sanghatana
appreciates and thanks the
Hon'ble District Collector
of Latur,

Shri G. Shrikant, IAS
for the support rendered
to the Sujalam Suphalam
Latur initiative.

Gratitude towards Overseas Volunteer for a Better India (OVBI)



Shri Datta Patil

Volunteer

Overseas Volunteer for a Better India (OVBI)




Overseas Volunteer for a Better India (OVBI) was launched in May 2013, is driven by a group of inspired NRIs ready to support initiatives in India. OVBI believes that every individual can make a meaningful impact and play a role in the betterment of the global Indian community.

Shri Datta Patil, born and brought-up in a small village Halgara in Latur district, Maharashtra is the leading volunteer of OVBI group.

OVBI has supported, BJS for its drought response initiatives in Latur district. Bharatiya Jain Sanghatana is thankful to OVBI and Shri Datta Patil for the support extended for making the Latur district drought-free!



Project Progress Footsteps – Latur



1. Recruitment of Project Staff

After detailed scrutiny of applications and personal interviews on 14th November 2018, a team of qualified and experienced personnel was recruited for operation in Latur district.

2. Training of Project Team

For the newly appointed Project team, trainings conducted from 14th to 28th October 2018. Team members were guided about the project activities and its scope, technical aspect of soil and water conservation methods and their respective roles and responsibilities.

3. Latur District Level Review Meetings

Weekly review meetings were conducted by District Administration for planning and roll-out of the project.

4. Finalisation of Scope of Work by District Administration

A list of identified water structures was prepared by 'Structure Owner Department' in consultation with Taluka committee and village committee members and approved by District Administration on 05th February 2019.

5. Deployment of Earth Moving Machines

As suggested by 'Taluka committee' members, District Administration prepared the deployment plan and schedule of earth moving machines. By 02nd October 2018 all the machines were deployed in the priority project sites.



Initiation of earthwork by District Administration official at project site

6. MoU with Machine Owners for Hired Machines

BJS hired heavy earth moving machines for operation in Latur. To ensure the smooth operations, BJS also signed an MoU with the machine owners.

7. Installation of the Tracker in the Hired Vehicles

To track project progress at field, trackers have been installed in the hired machines. Trackers helped in tracking of actual working hours.

8. Community Mobilisation

BJS and District Administration officials oriented the community about water and soil conservation, earthwork process and benefits out of it in terms of increase in water storage capacity, use of silt for farm productivity and increase in percolation of water and finally the related outcome which will affect their socio-economic life. Community meetings and Gram Panchayat meeting were conducted by District Administration officials, Talukla Committee, and BJS team.



Community mobilisation by District Administration official

9. Monitoring and Evaluation

The whole Government machinery in the district took the lead in the implementation, monitoring and evaluation of the project activities. At the Taluka level daily record were maintained and weekly review meetings were conducted. Hon'ble District Collector organised weekly review meetings under his leadership. Members of BJS volunteer network played a critical role in advocacy and monitoring of the project.



Taluka level monitoring



District level monitoring



Monitoring by BJS volunteer network

10. Technical Guidance by District Administration Official

On 08th February 2019, Sub divisional officer Soil and Water Conservation Department, Shri Pradeep Kale guided Taluka Coordinators and local Supervisors on technical aspects of earthwork.



Sub divisional officer Soil and Water Conservation Department, Shri Pradeep Kale orienting the TC and Supervisors



Technical Officer sharing the technical information to machine operators

Latur Progress so far

Latur District Summary (Nov' 18 to June' 19)				
Sr. No.	Taluka	Number of Structures	Silt Excavation in Lakh (Cu.M.)	Increase in Water Storage Capacity (in Crore Litres)
1.	Ahmadpur	9	1	10
2.	Ausa	9	10	100
3.	Chakur	9	3	30
4.	Deoni	15	3	30
5.	Jalkot	7	2	20
6.	Latur	45	17	170
7.	Nilanga	9	5	50
8.	Renapur	32	10	100
9.	Shirur Anantpal	5	1	10
10.	Udgir	16	4	40
Total		156	56	560



Sakhara, Latur



Chincholi B Site, Latur



Nitoor NWD2, Latur

Latitude: 18.263194
 Longitude: 76.793405
 Elevation: 576.26m
 Accuracy: 3.2m
 Time: 06-23-2019 11:12
 Note: Nitoor NWD Parmeshwar Hasabe MB



Bokharamba, Latur



Takali Nala, Latur

पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचे मिशन: शांतीलाल मुथ्था



पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचे बीजेएसचे मिशन: शांतीलाल मुथ्था

लातूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन, विलुप्त व तातुका प्रशासन संरक्षणीय, न्यायसंगी संस्था, जलसंधारणीय या सर्वथा संरक्षणीय पातळीवर जैन संघटनेने कुलडावा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व नांदेड हे पाच जिल्हे जून २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्याचे मिशन हाती घेतले आहे. आपली आठ महिन्यात सहा कोटी क्युबिक मिटरपेक्षा जास्त पाणीसाठा जलसंधारणीय असावा संकल्प आहे. असे प्रतिपादन बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा समन्वयक जे. जे. सुनील कोबेडा उपस्थित होते.

मार्गदर्शक ३३ वर्षांपासून बीजेएस सामाजिक, वैयक्तिक, नैतिक, आर्थिक क्षेत्रात काम करत आहे. लातूरच्या भूखंडात पाण्यात काम करतानाही संपूर्ण देशातील प्रत्येक जलसंधारणीय यंत्रणेला हातांत घ्यावे लागेल. मार्गदर्शक सहा वर्षांपासून जैन दुष्काळमुक्त मिशन चालू आहे. कार्यवाही सुरू २०१३ मध्ये बीजेएसने काम केले. यावेळी ११७ ठावठिकाण २० हजार क्युबिक मिटर पाणी साठवण्यासाठी आजूपासून लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले. दोन वर्षांपासून पाणी साठवण्यासाठी काम करताना मिशन पुढे चालू आहे. ७५ लातूरमधील १५०० गावात १९५० मिनिट्सपर ८ लाख ५० हजार तास काम करून ५ कोटी क्युबिक मिटर पाणी साठवण्याची योजना आहे.

मार्गदर्शक ३३ वर्षांपासून बीजेएस सामाजिक, वैयक्तिक, नैतिक, आर्थिक क्षेत्रात काम करत आहे. लातूरच्या भूखंडात पाण्यात काम करतानाही संपूर्ण देशातील प्रत्येक जलसंधारणीय यंत्रणेला हातांत घ्यावे लागेल. मार्गदर्शक सहा वर्षांपासून जैन दुष्काळमुक्त मिशन चालू आहे. कार्यवाही सुरू २०१३ मध्ये बीजेएसने काम केले. यावेळी ११७ ठावठिकाण २० हजार क्युबिक मिटर पाणी साठवण्यासाठी आजूपासून लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले. दोन वर्षांपासून पाणी साठवण्यासाठी काम करताना मिशन पुढे चालू आहे. ७५ लातूरमधील १५०० गावात १९५० मिनिट्सपर ८ लाख ५० हजार तास काम करून ५ कोटी क्युबिक मिटर पाणी साठवण्याची योजना आहे.



लातूर : विल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी गावविषयात वेगाने जलसंधारणीय शिवार अभियानाच्या मंगळवारी झालेल्या आठवा व नियोजन बैठकीत बोलाताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, शेजारी भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, सुनील कोबेडा, जी. श्रीकांत, मिलिंद लातूर आदी.

लातूर जिल्हा दुष्काळमुक्तीचा निर्धार

पालकमंत्री निलंगेकर : जैन संघटनेच्या पुढाकारातून जलसंधारणाची कामे सकाळ वृत्तसेवा

३० सप्टेंबरला प्रारंभ

लातूर, ता. ८ : जलसंधारणाच्या अभियानातून जिल्ह्यात मोठ्या संख्येने जलसंधारणाची कामे झाली. यासाठी इंड्रियन जलसंधारणीय अभियानाची पंचसूत्रीची प्रमाणे काम करीत आहे. दोन्ही अभियानात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने जिल्ह्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. आता या अभियानात भारतीय जैन संघटनेने मोठे योगदान देण्याचा निर्धार केला आहे. जलसंधारणाच्या कामासाठी हल्ली तेवढी जेसीबी व अन्य यंत्रणांमधील या संघटनेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या १५ जून २०१९ पर्यंत जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होणार असून प्रशासनाने त्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

जैन संघटनेच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या अभियानाचे नियोजन, आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. आज) रात्री बैठक झाली. त्यावेळी ते

जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या या कामांची सुरवात ३० सप्टेंबर २०१८ ला किल्लारी येथून होणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस, श्री. पवार यांनी निमंत्रण स्वीकारल्याचेही निलंगेकर म्हणाले.

बोलात होते.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, जिल्हा समन्वयक सुनील कोबेडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदी उपस्थित होते. श्री. निलंगेकर म्हणाले, 'पंचसूत्र, तीव्र टंचाईचा जिल्हा अशी लातूरची नकारात्मक ओळख झाली आहे. ती पुसून टाकण्यासाठी लातूरकर एकत्र येऊन सार्वजनिक प्रयत्नातून जलसंधारणाच्या कामात प्रशासन, शासनाला सहकार्य करीत आहेत. त्यामुळे जिल्हा जलसंधारणाच्या शिवार अभियानात यशस्वी झाला आहे. त्याला जोडून घेण्यात आलेल्या

इंड्रियन जलसंधारणीय अभियानातील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाची केंद्रीय स्तरावर देखील वेगळी येत आहे. यातून जिल्ह्यात 'जलसंधारणा' शिवार'चे प्रतीक कामे झाली आहेत.

मंडा पातळीवर जैन संघटना जिल्ह्यातील सर्व कामांसाठी मोठे योगदान देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे पाणीदार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी पातळीवरील पाण्याच्या कार्यासाठी वेळीच गावांचे जलसंधारण तयार करावे. जिल्हा १५ जून २०१९ पर्यंत कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत.'

जिल्ह्यात साडेआठ हजार कामे दुष्काळमुक्तीसाठी साडेअकरा लाख तास चालणार जेसीबी मशीन

विकास गाढवे : सकाळ वृत्तसेवा

लातूर, ता. ८ : जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने प्रशासनाच्या साठ्याने सुरू केलेल्या सुखला-सुखला अभियानात सुरुवात झाली आहे. अभियानात नाला खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे, कंपार्टमेंट बँडिंग, शेततळी खोदणे, मातीनाला बांध व समतल चर (सीसीटी) आदी आठ हजार ४६७ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी सुमारे अकरा लाख ५२ हजार ५२७ तास जेसीबी चालणार असून पाच



भारतीय जैन संघटनेने सुखला-सुखला अभियानातून जिल्हा दुष्काळमुक्तीचे काम सुरू केले आहे. नऊशे गावांत कामे होणार असून डिसेलसाठी ६९ कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. अकरा क्युबिक मीटर कामाला एक लिटर डिसेल देण्यात येणार आहे. संघटनेने पहिल्या टप्प्यात चाळीस जेसीबी उपलब्ध करून दिले असून कामांना सुरुवात झाली आहे. - जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर.

कोटी ५६ लाख २६ हजार ३६३ घनमीटर गाळाचा उपसा केला जाणार आहे. महत्वाकांक्षी अभियानामुळे पावसाच्या पाण्याचा थंड व अन्न थंड अन्न तो निविण्याचे प्रयत्न

होणार आहेत. पावसाळ्यातून ही कामे प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, पावसाचे ओढ दिव्यामुळे या कामाला विलंब होणार आहे. कामासाठी जैन संघटनेने जेसीबी उपलब्ध करून दिले



असून, येत्या काळात जिल्ह्यात या कामांमुळे जलसंधारणाची चळवळ चाललीच जोर धरणार आहे. जिल्ह्यातील नऊशे गावांत ही कामे केली जाणार असून, गावनिहाय केल्या जाणाऱ्या कामांचे नियोजन संघटना व प्रशासनाने केले आहे.

कामांचे स्वरूप दृष्टिक्षेपात

- २४९ पाझर तलावांतील गाळ उपसा
- १६ लाख मीटर नाल्याचे खोलीकरण
- दोन हजार कंपार्टमेंट बँडिंगची कामे
- पाच हजार सहस्रशे शेततळ्यांची खोदणी
- ४७८ समतल चर (सीसीटी) खोदणार
- पंचवीस मातीनाला बांधांची उभारणी

असा होणार डिसेलचा खर्च

- नाला खोलीकरण : २३ कोटी
- पाझर तलाव गाळ काढणे : पाच कोटी
- कंपार्टमेंट बँडिंग : २४ कोटी
- शेततळी : १५ कोटी
- समतल चर : दोन कोटी
- मातीनाला बांध : पाच लाख

‘बीजेएस’च्या सहाय्याने लातूर -उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार



અવ્યવસ્થાથી સૂત્ર બાંધી
તરો તપી શકા નિશાળી,
સંદેહ હટકે જાગમ ન
કો પૂર્વપાલતાવા શરણ
ન આગીરી સંધેવ આગી

[illegible]

जलयुक्तसाठी आता भारतीय जैन संघटनेची मदत नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार ५० पोकलेन; नियोजन करण्याची सूचना

संपादक सुनील



संपादक सुनील (उजवीक) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जैन संघटनेच्या बैठकीत.

संपादक सुनील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जैन संघटनेच्या बैठकीत. बैठकीत भारतीय जैन संघटनेच्या वतीने जलयुक्तसाठी ५० पोकलेन उपलब्ध होण्याची सूचना देण्यात आली. बैठकीत भारतीय जैन संघटनेच्या वतीने जलयुक्तसाठी ५० पोकलेन उपलब्ध होण्याची सूचना देण्यात आली. बैठकीत भारतीय जैन संघटनेच्या वतीने जलयुक्तसाठी ५० पोकलेन उपलब्ध होण्याची सूचना देण्यात आली.

Advertisement 1 (Page 7)

शांतीलाल मुथ्या; ६ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढविणार पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा भारतीय जैन संघटनेचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क

शासनाकडून डिझेल पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क : भारतीय जैन संघटनेने जून २०१८ पासून शासनातील बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जलयुक्तसाठी कामे करून ६ कोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त जलसाठा वाढविणार जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्या यांनी नुकतीच येथे पत्रावलीपट्टेत दिली.

मुथ्या म्हणाले, भारतीय जैन संघटना ३३ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभागी आहे. विजिलेतील भूकंपानंतर तेथील २० हजार नागरिकांना दारोज भोजन दिले. तसेच १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले होते. महागाडू महा पर्वथासून दुष्काळाच्या झुळा सहन करीत आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील २१७

लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणेची मदत तसेच सैबापाची संस्था, सौम्यभार कॅम्पच्या सहकार्याने कामे केली जाणार आहेत. शासनाने डिझेल पुरवठा करावा, असा कराराही झाला आहे. भारतीय जैन संघटना जैसीची, पोकलेन मॉरीन उपलब्ध करून देऊन कामावर देखरेख ठेईल. फ्लॅश दुष्काळमुक्त करण्याचे ब्रीद निघाव करून त्यामुळे काम करण्यात येणार आहे.

तलावातून २० लाख क्युबिक मीटर पाऊ काढण्यात आला. त्यामुळे ५ हजार एकर शेतांमधील सुपीक झाली. त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद, विजिले व नागा हंटीकरण व खोलीकरणची कामे करण्यात आली. पाणी फाईव्हेशनच्या संपूर्ण सहभागी झालेल्या ३० तालुक्यांतील गावांना ५०० मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या.

२०१८ च्या पाणी फाईव्हेशनच्या स्पर्धेतील ७५ तालुक्यांतील दीड हजार गावांना १६२५ जैसीची मशीन वाड्यात येथे होईल.

Ahmednagar Mail
Page No. 7 Aug 24, 2018
Powered by: emego.com

जलसंधारणाच्या कामामुळे साचणार ५४ टीसीएम पाणी

निलगा/प्रतिनिधी
लालुकिण विभागाच्या वतीने व भारतीय जैन संघटनेच्या वतीने निलगा तालुक्यातील नुजाळ येथे झुक असलेल्या नागा मल्लिकार्जुन, खोलीकरण कामाची शीकरी (दि. २९) उर्वरितपाणी अधिकाारी विकास मने व लहसोत्तार विक्रम देवाभुळ वारी पाहणे केली. या कामामुळे साचणार ५४ टीसीएम पाणीसह होणार असल्याने त्याने संधारण करावे.



नुजाळ येथे जैन किल्लेभरण्या

पाण्याचे खोलीकरण व साठवणार्या काम प्रगतीपेठवर अधिकाारी पाहणे केली. या कामामुळे साचणार ५४ टीसीएम पाणीसह होणार असल्याने त्याने संधारण करावे.

मराठवाडा नेता

Thursday 2019/01/24

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार : रमेशअप्पा कराड

लातूर, दि. २३ -

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाद्वारे लतावात साठवणार गाळ काढून तो शेतकऱ्यांना टाकण्यात येत आहे. धरणाला गाळ काढल्यामुळे धरणातील पाणी लगेत वाढ होऊन गाळामुळे शेतकऱ्यांना सुपीक होणार आहे. मुक्त पाणी व सुपीक शेती असा दुहेरी फायदा या अभियानामुळे शेतकऱ्यांना होणार असल्याचे प्रतिपादन भाऊसाहेब रमेशअप्पा कराड यांनी केले.

भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत बुधवार, दि. २३ खांबेवारी रोडी भाऊसाहेब रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते रेंगापूर तालुक्यातील भांडावाडी मध्यम प्रकल्प येथे गाळ उसा काढावा मुहूर्तार करण्यात आला.

बाबेरी पुढे बोलताना रमेशअप्पा कराड म्हणाले की, भारतीय जैन संघटना व राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेले लतावातील गाळ काढण्याचे काम कौतुकामय आहे. या अभियानाचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपली शेती गाळ टाकून सुपीक करावी. पुढील

हंगामात धरणातील पाण्यात वाढ होऊन त्याचा शेतीसाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबेरी पुढे बोलताना रमेशअप्पा कराड म्हणाले की, भारतीय जैन संघटना व राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेले लतावातील गाळ काढण्याचे काम कौतुकामय आहे. या अभियानाचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपली शेती गाळ टाकून सुपीक करावी. पुढील



वेतगटे, सुखे बुडे, भगवान मुडे, रविंद्र देवमुख, बाळू पाटील, विलास भावणे, राजकुमार आतापूर, सहाय्यक धनंजय महेडे, पाण्यावर सारंग सुखेला भंडारे, भंडावाडी सारंग वसंत कांबळे, कांबळेवाडीचे सारंग मदन केडे, बंभुरसेन रेड्डी, प्रा. पं. सत्यम गोपाळ रेड्डी, लक्ष्मण खंडेले,

विलास सुर्वशी, संगमेश तलापूर, शांतिक मोडभरले, अरुण गाडे, बाळू भंडारे, गोविंद राडे, राजू आताप, रमाकांत चवळे, बालाजी सुडे, मनोज वैद्यने, योगेश राठोड यांच्या सह भांडावाडी व पाण्यातील जैनकरी, भाऊसाहेब पटवर्धन, कांबळेवाडीचे सारंग मदन केडे.



Head Office:

Level 3, Muttha Chambers II,
Senapati Bapat Road,
Pune 411016,
Maharashtra,
India.

020 66050000

info@bjsindia.org

www.bjsindia.org

www.facebook.com/bjsindia